

गत्वर्क unter den 7 Kleinodien erwähnt und durch *Korallen* erklärt; BURN. Lot. de la b. l. 319. fgg. Ob in den oben angeführten Stellen des alten Epos unter सुमारगत्वर्क oder मसारग° auch nur ein Stoff zu verstehen sei, bleibt zweifelhaft; fassen wir es als zwei Stoffe, so erhalten wir an der ersten Stelle gleichfalls sieben edle Stoffe. Da aber in dieser Stelle *Korallen* (प्रब्रात) und *Krystalle* (स्फटिक) außerdem aufgeführt werden, kann weder सुमारग° *Korallen*, noch गत्वर्क schlichtweg *Kristalle* bezeichnen. — 2) eine Schale zum Trinken berausgender Getränke H. 906.

गल्लू, गैल्लूने = गर्कू Dhātup. 16, 36.

1. गव 1) = गो Rind, Kuh; a) am Anfang eines comp. vor einem vocalisch anlautenden Worte P. 6, 1, 123. fg. Vop. 2, 15. गवार्दु *eines Rindes wert* MBh. 2, 828. गवार्थु *eines Rindes halber* 13, 3339. M. 10, 62. 11, 79. Pāṇ. II, 112. गवानृत *eine Unwahrheit in Bezug auf* M. 8, 98. Vor einem Consonanten in गवरात्. Vgl. गवात् u. s. w. — b) am Ende eines comp. oxyt. P. 5, 4, 92. पद्मगवैः, पद्मगवैः *fünf Kühe*, पद्मगवधः Sch. Vop. 6, 47. 56. 57. षड्गवेन कृपति TS. 5, 2, 5, 2. अष्टावष्टगवान्युद्धः शकटानि MBh. 8, 799. Der Ton auf der ersten Silbe des ersten Wortes bei einer Vergleichung P. 6, 2, 72. धीन्यगवः *Korn in Gestalt eines Rindes aufgestapelt* Sch. Am Ende eines adj. comp.: षड्गवमनः Kāt. Ča. 22, 11. 2. द्वादशगवैः सीरम् Čat. Ba. 7, 2, 2, 6. Kāt. Ča. 21, 3, 34. Vgl. अधिगव, अनु०, पुं०, शं०, प्र०, सं०, सु०. f. गवी s. ब्रह्मगवी, भित्र०, त्री०, गुणगवी Ācv. Gñj. 2, 10. Vgl. गु०. — 2) m. = गो Sonnenstrahl: अर्णुनस्य इमे वाणा नेमे वाणा: शिखापितृः । कृत्ति मम गात्राणि माघमासे गवा इव || MBh. 6, 5632.

2. गव von 1. गा s. पुरोगव und vgl. गु०.

गवची f. = गवाती Coloquinthe RATNAM. 13.

गवय (denom. von गो), गवयति; aor. अनुगवत् Siodh. K. 162, a, 14.

गवय (von गो) m. 1) *Bos Gavaeus*, wohl nur eine Race des gemeinen Rindes, mit dem es sich fruchtbar paart. Kommt sowohl gezähmt als auch wild vor. Die Wamme ist vorhanden, aber weder so tief noch so gewellt wie beim Zebu. Von Farbe braun in verschiedenen Abstufungen; vgl. As. Res. VIII, 311. AK. 2, 3, 11. Trik. 2, 5, 9. H. 1286. विद्वैरस्य गवयस्य गोहैत् RV. 4, 21, 8. VS. 24, 28. Ait. Br. 2, 8, 3, 34. Čat. Br. 1, 2, 2, 9. Čānk. Čr. 16, 3, 14, 12, 13. MBh. 3, 11028. 13, 4246. DRAUP. 4, 15. R. 2, 103, 41. Pāṇ. 53, 20. KUMĀRAS. 1, 57. Rt. 1, 23. Bhāg. P. 3, 10, 20. 21, 44. 8, 10, 10. गवयी f. das Weibchen P. 4, 1, 63, Vārtt. 2. gaṇa गैरादि zu 41. Rīgān. (= भित्रगवी) im ČKDra. VS. 24, 30. Vgl. गोमः. — 2) N. pr. eines Affen im Gefolge von Rāma MBh. 3, 16274. R. 4, 23, 33. 6, 2, 48. 3, 47.

गवल (wie eben) 1) m. der wilde Büffel H. 1283. — 2) n. Büffelhorn AK. 2, 9, 100. VARĀH. Brh. S. 31, 17.

गवल्गाणा m. N. pr. eines Mannes, des Vaters von Sañgaja, MBh. 1, 2426 (गवल्गाणा gegen das Metrum). — Vgl. गवल्गाणा.

गवार्दु (गव + अत्) 1) m. P. 5, 4, 76, Sch. 6, 1, 123, Sch. Vop. 2, 15. 6. 77. a) oeil-de-boeuf, rundes Fenster, Lustloch AK. 2, 2, 8. 3, 4, 26, 202. H. 1012. a. n. 3, 733. MED. sh. 33. दातिकैः राजतैश्चैव गवातैः प्रिपद्धनैः । क्षेमजालावतैश्चैव एष्यैः साग्रहितानैः ॥ R. 3, 61, 13. तापनीय॑ R. 4, 50,

H. Theil.

30. Suçr. 2, 244, 8. RAGH. 7, 7. KUMĀRAS. 7, 58. 62. MEGH. 96. गवात्तगता प्रवातमासेवमाना तिष्ठति MĀLAV. 8, 5. 80, 11. VARĀH. Brh. S. 42(43), 57. गवात्तवातायनेन SADDH. P. 4, 19, a. Am Ende eines adj. comp. f. शा RAGH. 11, 93. *Masche eines Panzerhemdes*: लोक्तालेन मक्ता मगवातेण दंशितः HARIV. 2439. गवात्ताल न. a lattice, a jealousy, trellise work WILS. — b) N. pr. eines Kriegers MBh. 6, 3997. — c) N. pr. eines Affen im Gefolge von Rāma, des Führers der Golāngūla, H. an. MED. MBh. 3, 16272. R. 4, 23, 33. 39, 27. 6, 3, 36. 22, 2. — d) N. pr. eines Sees (viell. n.) RĀGATAR. 5, 423. — 2) f. द्वि॒ न. versch. Pflanzen: *Cucumis maderaspatanus* AK. 2, 4, 5, 22. *Coloquinthe* (folgt im AK. unmittelbar darauf) H. an. MED. RATNAM. 13. RĀGĀN. Suçr. 1, 132, 14. 144, 16. 2, 174, 13. 285, 2, 469, 3. *Trophis aspera* (शाक्षेष) RĀGĀN. im ČKDra. *Clitoria Ternatea Lin.* RATNAM. 19. गवात्तक m. = गवात् 1, a. MBh. 1, 5003. MĀKĀH. 59, 22. VARĀH. Brh. S. 53, 22. am Ende eines adj. comp. KATHĀS. 23, 61. विष्वुन्मालागवात्तक (घन) MBh. 13, 976.

गवात्तित (von गवात्) adj. *fenestratus* Suçr. 1, 338, 12. धमनीभिर्दिं शरीरं गवात्तितम् *gleichsam ein Gitter bildend* 365, 1.

गवाय n. = गोश्य = गोऽय Vop. 2, 18.

गवाची (गो + अश्च) f. ein best. Fisch, = vulg. पाँचालमाच Rīgāv. im ČKDra. *Ophidium punctatum* CAREY bei HAUGHT. u. d. l. W. *Macrognathus Pankalus* WILS. — गवाचू, f. गोची Vop. 3, 165.

गवादन (गव + प्रदन) 1) n. *Weide, Wiese* ČABDAK. im ČKDra. — 2) f. द्वि॒ गाना गैरादि zu P. 4, 1, 41. a) dass. H. an. 4, 170. MED. n. 179. — b) *Coloquinthe* diess. — c) *Clitoria Ternatea Lin.* RATNAM. 19. = नोलापराजिता RĀGĀN. im ČKDra.

गवामय und गवामयन s. u. गो.

गवामृत (गव + अमृत) n. der aus Strahlen bestehende Trank der Unsterblichkeit: सोमो गवामृतम् MBh. 3, 17351; vgl. अमृत 4, d am Ende.

गवापति (गवाम्, gen. pl. von गो, + पति) m. 1) *Hüter der Kühe, Kuhhirt* MBh. 4, 588. — 2) *Herr der Rinder, Stier*: सिंदेनेव गवापतिम् (पातितम्) MBh. 3, 11737. — 3) *Gebieter der Strahlen, Bein der Sonne* MBh. 3, 192. Agni's 14182. — 4) N. pr. eines buddhist. Bhikshu VJUTP. 32. LALIT. Calc. 1, 11. Lot. de la b. l. 1. 293. SCHIEFNER, Lebensb. 248(18). — Braucht in den drei ersten Bedd. nicht als comp. aufgefasst zu werden. Vgl. गोपति.

गवालूक m. = गवय *Bos Gavaens* TRIK. 2, 5, 9.

गवाविक (गव + अविक) n. sg. *Rinder und Schafe* gaṇa गवाश्चादि zu P. 2, 4, 11.

गवाशन (गव Kuh + अशन essend) m. = गोभक्तक, vulg. मुचि d. i. *Lederarbeiter, Schuhmacher* ČKDra. mit folg. Belege von Udbhaṭa: माताप्येका पिताप्येको मम तस्य च पतिणाः । अर्हं मुनिभिरानोतः स चानीतो गवाशनैः ॥ गवात्तन HAUPTON.

गवाशर् (गव + आशर्) adj. mit Milch versetzt, vom Soma RV. 1, 137, 1. पते सोमं गवाशरो यवाशरो भजोमहे 187, 9. 2, 41, 3. 3, 32, 2, 42, 1, 7. 8, 90, 10. VĀLAHK. 4, 10.

गवाश्च (गव + अश्च) n. sg. *Rinder und Pferde* P. 2, 4, 11. MBh. 1, 2654. 3, 10936. दूस्तगवाश्चम् 1, 3342. गवस्थधनधान्यवान् (sic) R. 4, 6, 7. — Vgl. गोश्च und गोऽश्च.